

# वितरण आदेश क्रमांक: १ कोषागारातून रोख रक्कम देय अनुदान सन २०२०-२०२१.

१५ व्या केंद्रिय वित्त आयोगांतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या बंधित अनुदानाच्या (टाईड ग्रॅट) पहिल्या हफ्त्याचे वितरण.

## महाराष्ट्र शासन

## ग्राम विकास विभाग

## शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२०/प्र.क्र. ६२/ वित्त-४

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,

तारीख: २७ जुलै, २०२०.

### वाचा -

१. शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२०/प्र.क्र.३९/वित्त-४,ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक. ९/३/२०२०.
  २. शासन पत्र क्रमांक: जीपीडीपी-२०२०/प्र.क्र.३९/ पंरा-६ ,ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक-२८/४ /२०२०.
  ३. शासन परिपत्रक क्रमांक: पिईएस-२३२०/प्र.क्र.२२/ आसक,ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक-१६/६ /२०२०.
  ४. शासन निर्णय क्रमांक: पंविआ-२०२०/प्र.क्र. ५९ /वित्त-४,ग्राम विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक. २६/६/२०२०.
  ५. केंद्र शासनाचे पत्र क्र.एफ.१५ (४) एफसी-एक्सही/एफसीडी/२०२०-२५ दि.१५.७.२०२० चे पत्र.

## प्रस्तावना -

पंधराव्या केंद्रिय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्यासाठी सन २०२०-२१ च्या बंधित अनुदानाच्या (टाईड ग्रॅट) हप्त्यापोटी रु.१४५६.७५ कोटी इतका निधी मुक्त केला असल्याचे केंद्र शासनाच्या संदर्भ क्र. ५ येथील दि.१५.७.२०२० च्या पत्रान्वये कळविले आहे. त्यानुसार केंद्र शासनाकडून राज्य शासनास प्राप्त झालेला निधी राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरीत करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. याबाबत शासनाने खालील निर्णय घेतला आहे.

## शासन निर्णय :-

पंधराव्या केंद्रिय वित्त आयोगाचा सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा बंधित अनुदानाचा (टाइल ग्रॅंट) पहिल्या हप्त्याचा केंद्र शासनाकडून मुक्त करण्यात आलेला रु.१४५६.७५ कोटी इतका निधी

सोबतच्या विवरणपत्रात (प्रपत्र अ) दर्शविल्याप्रमाणे सर्व जिल्हा परिषदांना (जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या तिन्ही स्तरांसाठी ) (२५१५२४७७) या लेखाशिर्षाखाली सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे (बीम्सवर) वितरीत करण्यात येत आहे. सदर निधी सर्व पंचायत राज संस्थाना जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत यांमध्ये अनुक्रमे १०:१०:८० या प्रमाणात वितरीत करण्यात येत आहे.

२. पंधराव्या केंद्रिय वित्त आयोगांतर्गत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार प्राप्त संपूर्ण अनुदान जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना वितरीत करावयाचे आहे . त्याकरीता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बीम्सवर वितरीत करण्यात आलेला निधी त्यांनी तात्काळ कोषागारातून काढून प्रस्तुत निधीच्या जिल्हा परिषदेसाठी देण्यात आलेला १०% निधी स्वतःकडे ठेउन विहित केलेल्या निधी वाटपाच्या निकषांच्या आधारे आपल्या अधिनस्त सर्व पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींना इ.सी.एस.(Electronic Clearance System) /एन.इ.एफ.टी (National Electronic Fund Transfer) किंवा आर.टी.जी.एस (Real Time Gross Settlement) या आधुनिक बँकिंग सिस्टीमद्वारे संबंधित पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या खात्यावर तातडीने वर्ग करावा. संपूर्ण निधी विहित निकषानुसार सर्व पंचायत समिती व ग्रामपंचायतींना वितरीत करून त्याबाबतचे प्रमाणपत्र सोबत जोडलेल्या “प्रपत्र -ब” नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी शासनास तातडीने सादर करावे.

३. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांनी, पंधराव्या वित्त आयोगाचा निधी यापूर्वी दिलेल्या सूचनांनुसार पंधराव्या वित्त आयोगांतर्गत प्राप्त निधीच्या व्यवहारासाठी उघडलेल्या राष्ट्रीयकृत बँकेच्या स्वतंत्र बचत खात्यातच ( Savings Bank Account ) ठेवावा.

४. शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामपंचायत स्तरावरील निधीच्या वितरणाचे नियोजन, सनियंत्रण व समन्वयनाची जबाबदारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांची राहील.

५. पंधराव्या वित्त आयोगाच्या सन २०२०-२१ या पहिल्या आर्थिक वर्षाच्या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरीत केलेल्या अनुदानातून घ्यावयाची कामे, त्याचे नियोजन यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना संदर्भातीन दि.२६ जून, २०२० च्या शासन निर्णयान्वये देण्यात आल्या आहेत. तसेच सन २०२०-२१ या आर्थिक वर्षापासूनच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या वितरित निधीतून पंचायतराज संस्थानी ग्रामपंचायत विकास आराखडयानुसार कामे व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावयाची असून यासंदर्भातील सूचना ग्राम विकास विभागाकडून संदर्भातीन क्र.२, दि. २८ एप्रिल, २०२० च्या शासन पत्रान्वये देण्यात आलेल्या आहेत.

६. वरील प्रक्रियेमध्ये गावातील सद्याच्या परिस्थितीचे विश्लेषण करून गावाच्या गरजांची निश्चिती करून कामे ठरविण्याचा अधिकार ग्रामसभा व ग्रामपंचायतीला आहेत.

७. पंधराव्या केंद्रिय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार टाईड ग्रॅंटचा वापर पुढील पायाभूत सेवांसाठी करावयाचा आहे. :-

१. स्वच्छता आणि हागणदारीमुक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची देखभाल व दुरुस्ती.
२. पेयजल पाणीपुरवठा, रेन वॉटर हार्वेस्टिंग, वॉटर रिसायकलींग गरजेनुसार (Location Specific felt needs ) आवश्यक बाबीवर वापर करावा.

टाईडग्रॅंटच्या ५०% निधी हा वरील नमूद दोन बाबींसाठी करावयाचा आहे. जर वरील दोन बाबींपैकी एकाची पुर्णतः अंमलबजावणी झाली असेल तर त्यासाठीचा निधी दुस-या बाबीसाठी खर्च करण्यात यावा.

८. ग्रामपंचायतींनी पंधराव्या वित्त आयोगांतर्गत खात्यातील व्यवहार संदर्भीय क्र.३ दि. १६ जून, २०२० च्या शासन परिपत्रकान्वये कार्यवाही करण्यात यावी.

९. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थानी प्राप्त निधीपेक्षा जास्त खर्च करू नये व जास्तीचे आर्थिक दायित्व निर्माण करू नये. पेयजल पुरवठा आणि स्वच्छता विभाग आणि जलशक्ती मंत्रालय, भारत सरकार यांच्या व्दारे निर्गमित करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने राज्यातील सर्व ग्रामपंचायतींनी आपल्या ग्रामपंचायत विकास आराखड्यामध्ये पेयजल आणि स्वच्छता संबंधित बाबींचा समावेश करावा. तसेच राज्याच्या सन २०२०-२१ च्या वार्षिक अंमलबजावणी योजनेत पेयजल पुरवठा आणि स्वच्छता संबंधित उपक्रमांचा समावेश करण्यात यावा. आणि अंतिम करण्यात आलेले उपक्रम ऑनलाईन Integrated Management Information System ( IMIS ) वर अपलोड करण्यात यावे.

१०. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिन्ही स्तरासाठी वरील वितरीत निधीतून होणारा खर्च “मागणी क्र एल-३, २५१५- इतर ग्रामीण विकास कार्यक्रम, १९८- ग्रामपंचायतीस सहाय्य (००) (०८) १४ व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार ग्रामपंचायतींना विविध विकास योजनांसाठी अनुदाने (जनरल बेसिक ग्रॅंट) (२५१५ २४७७), (योजनेतर) ३१-सहाय्यक अनुदाने”(वेतनेतर) या लेखाशिर्षाखाली सन २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून खर्ची टाकावा.

११. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी ह्या शासन निर्णयाच्या प्रती त्यांचे अधिनस्त सर्व जिल्हा परिषद/ पंचायत समिती/ ग्रामपंचायत स्तरावरील अधिकाऱ्यांना तात्काळ उपलब्ध करून द्याव्यात.

१२. सदरचा शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र. ७ - २०२० वित्त आयोग कक्ष, दिनांक २१/७/२०२० नुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट ([www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in)) उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक क्र. २०२००७२४९४३६९८७५२० असा आहे. हा शासन निर्णय डिजिटल स्वाक्षरीने सांकांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्रविण देविचंद जैन)  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा. राज्यपालांचे सचिव,
- २) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव,
- ३) मा. मंत्री (ग्राम विकास) यांचे खाजगी सचिव,
- ४) मा. राज्यमंत्री (ग्राम विकास) यांचे खाजगी सचिव,
- ५) सर्व जिल्हा परिषदांचे मा. अध्यक्ष,
- ६) सर्व मा. विधानसभा व विधान परिषद सदस्य,
- ७) मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई,
- ८) महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा परीक्षा), मुंबई (पाच जादा प्रतींसह),
- ९) महालेखापाल, महाराष्ट्र-२ (लेखा परीक्षा), नागपूर (पाच जादा प्रतींसह),
- १०) अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव, वित्त विभाग/नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई,
- ११) सचिव (ग्रा.वि. व पं.रा.) यांचे स्वीय सहायक,
- १२) सर्व विभागीय आयुक्त (महसूल), विभागीय आयुक्त कार्यालय,
- १३) सर्व सह/उप सचिव, ग्राम विकास विभाग,
- १४) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
- १५) संचालक, राज्य ग्रामीण विकास संस्था, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे,
- १६) संचालक, स्थानिक निधी लेखा, महाराष्ट्र राज्य, कोकण भवन, नवी मुंबई,
- १७) सर्व मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद ,
- १८) सर्व महसूल विभागाचे उप आयुक्त (विकास),
- १९) सर्व जिल्हा परिषदांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत),
- २०) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी,
- २१) गट विकास अधिकारी (सर्व) (संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्या मार्फत),
- २२) वित्त विभाग (व्यय-१५/अर्थोपाय/वित्त आयोग कक्ष/अर्थसंकल्प- १७),
- २३) ग्राम विकास विभाग (सर्व कार्यासने),
- २४) निवड नस्ती (वित्त-४).

## પ્રપત્ર- અ

## બંધિત (ટાઇઝ) ગ્રેન્ટ

વિતરણ આદેશ ક્ર. ૧ ક્રમાંક: પંવિઆ-૨૦૨૦/પ્ર.ક્ર.૬૨ / વિત્ત-૪, દિનાંક ૨૭/૦૭/૨૦૨૦ ચે વિવરણપત્ર

(રૂ.હજારાત)

અ.ક્ર.	જિલ્હા પરિષદેચે નાવ	જિલ્હા પરિષદ	પંચાયત સમિતી	ગ્રામપંચાયત	એકૂણ રક્કમ
૧	૨	૩	૪	૫	૬
૧	ઠાણે	૨૨૨૨૯	૨૨૨૨૯	૧૭૭૮૨૯	૨૨૨૨૮૭
૨	પાલઘર	૩૬૨૨૩	૩૬૨૨૩	૨૮૧૭૮૬	૩૬૨૨૩૨
૩	રાયગડ	૩૮૮૧૬	૩૮૮૧૬	૩૧૦૫૨૬	૩૮૮૧૫૮
૪	રત્નાગિરી	૩૨૭૨૬	૩૨૭૨૬	૨૬૧૮૧૧	૩૨૭૨૬૩
૫	સિંધુદૂર્ગ	૧૮૩૨૪	૧૮૩૨૪	૧૪૬૫૧૨	૧૮૩૨૪૦
૬	નાશિક	૮૨૦૪૪	૮૨૦૪૪	૬૫૬૩૪૯	૮૨૦૪૩૭
૭	ધુળે	૩૪૯૬૭	૩૪૯૬૭	૨૭૧૭૩૬	૩૪૯૬૭૦
૮	નંદૂરબાર	૩૨૧૦૨	૩૨૧૦૨	૨૫૬૮૧૮	૩૨૧૦૨૨
૯	જાળગાવ	૬૭૧૨૦	૬૭૧૨૦	૫૩૬૧૫૬	૬૭૧૧૯૬
૧૦	અહમદનગર	૮૫૩૧૭	૮૫૩૧૭	૬૮૩૧૭૩	૮૫૩૧૬૭
૧૧	પુણે	૮૫૫૧૭	૮૫૫૧૭	૬૮૪૧૩૩	૮૫૫૧૬૭
૧૨	સાતારા	૫૬૭૦૪	૫૬૭૦૪	૪૫૩૬૩૫	૫૬૭૦૪૩
૧૩	સાંગળી	૪૮૭૬૬	૪૮૭૬૬	૩૯૦૧૩૦	૪૮૭૬૬૨
૧૪	સોલાપૂર	૬૯૨૩૩	૬૯૨૩૩	૫૫૩૮૬૧	૬૯૨૩૨૭
૧૫	કોલ્હાપૂર	૫૯૧૭૪	૫૯૧૭૪	૪૭૧૭૯૦	૫૯૧૭૩૮
૧૬	ઔરંગાબાદ	૪૯૧૧૫	૪૯૧૧૫	૩૯૨૯૧૬	૪૯૧૧૪૬
૧૭	જાલના	૩૭૩૭૮	૩૭૩૭૮	૨૯૯૦૨૮	૩૭૩૭૮૪
૧૮	પરખણી	૨૯૯૨૯	૨૯૯૨૯	૨૩૯૪૩૫	૨૯૯૨૯૩
૧૯	હિંગોલી	૨૩૫૮૭	૨૩૫૮૭	૧૮૮૬૯૯	૨૩૫૮૭૩
૨૦	બીડ	૪૯૨૭૧	૪૯૨૭૧	૩૯૪૧૭૦	૪૯૨૭૧૨
૨૧	નાંદેડ	૫૭૧૩૬	૫૭૧૩૬	૪૫૭૦૯૧	૫૭૧૩૬૩
૨૨	ઉસ્માનાબાદ	૩૨૯૬૭	૩૨૯૬૭	૨૬૩૭૩૨	૩૨૯૬૬૬
૨૩	લાતૂર	૪૨૩૯૯	૪૨૩૯૯	૩૩૯૧૯૦	૪૨૩૯૮૮

अ.क्र.	जिल्हा परिषदेचे नाव	जिल्हा परिषद	पंचायत समिती	ग्रामपंचायत	एकूण रक्कम
२४	बुलढाणा	४८०२८	४८०२८	३८४२२६	४८०२८२
२५	अकोला	२६०२६	२६०२६	२०८२०८	२६०२६०
२६	वाशिम	२३३३२	२३३३२	१८६६५६	२३३३२०
२७	अमरावती	४५२५५	४५२५५	३६२०४०	४५२५५०
२८	यवतमाळ	५२८५७	५२८५७	४२२८५७	५२८५७१
२९	वर्धा	२९७२७	२९७२७	१७३८१७	२९७२७१
३०	नागपूर	३६०९९	३६०९९	२८८०८५	३६०९०७
३१	भंडारा	२२५३८	२२५३८	१८०३०८	२२५३८४
३२	गोंदिया	२५८७८	२५८७८	२०७०२४	२५८७८०
३३	चंद्रपूर	३५८७३	३५८७३	२८६९८३	३५८७२९
३४	गडचिरोली	२७३०९	२७३०९	२९८४९०	२७३०९२
	एकूण	१४५६७५०	१४५६७५०	११६५४०००	१४५६७५००

(प्रविण देविचंद जैन)  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

### प्रपत्र-ब

प्रमाणित करण्यात येते की, १५ व्या वित्त आयोगांतर्गत सन -----या वर्षाचा बंधित ग्रँटचा (टाईड) शासन निर्णय, ग्राम विकास विभाग, क्र.-----, दि.-----अन्वये जिल्हा परिषद स्तरावर प्राप्त सर्व निधी ----- (संबंधित जिल्हा परिषदेचे नाव) या जिल्हा परिषदेच्या अधिनस्त सर्व ग्रामपंचायतींना (---ग्रामपंचायतींची संख्या) शासनाच्या मार्गदर्शक सूचना तसेच विहित केलेल्या निकषानुसार इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारे वितरीत करण्यात आला आहे.

सही:

नाव:

दिनांक:

(मुख्य लेखा व वित्त अधिकारी)

जिल्हा परिषद -----

सही:

नाव:

दिनांक:

(मुख्य कार्यकारी अधिकारी)

जिल्हा परिषद -----